

www.asigroup.co.in

24 July 2024

To, **BSE Limited**Listing Department
P.J.Tower, Dalal Street,
Mumbai-400001

Script Code: 502015 Script Name: ASIIL

Dear Sir,

Sub: NEWSPAPER CUTTING OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS APPROVED IN A BOARD MEETING DATED 23.07.2024

Dear Sir/Madam,

With reference to un-audited financial results for the quarter ended 30th June 2024 uploaded on the website of stock exchange(s) and on website of the company and published in English and Marathi Newspaper, please find attached herewith newspaper cutting of un-audited financial results for the quarter ended 30th June 204.

Kindly take the same in your records.

Thanking you,

Yours faithfully For ASI INDUSTRIES LIMITED

MANISH KAKRAI Company Secretary & Compliance Officer इंडियन बैंक 🐼 Indian Bank

Corporate Office, Chennai

RFP FOR GROUP PERSONAL HEALTH

ISURANCE POLICY FOR ACCOUNT HOLDER

OF SELECT SAVINGS BANK SCHEME:

ndian Bank invites RFP from eligib

nsurance Companies for Group Persona Health Insurance Policy for Accour Holders of Select Savings Bank Scheme

For detail, please visit our websit

ast date of Submission of bid 13th August 2024 by 1:00 P.M

Group

RP-Sanjiv Goenka

Particulars

Total income (including other income)

Net profit / (loss) for the period before

Net profit / (loss) for the period after

Total comprehensive loss for the

Earnings per share (EPS) (in ₹):

1. Additional information on Standalone Financial Results:

Net profit / (loss) for the period

tax (after exceptional items)

tax (after exceptional items)

Paid-up equity share capital

(Face value of ₹ 5 each)

(Face value of ₹ 5 each)

not annualised

Basic

Notes:

Diluted

(before tax and exceptional items)

Growing Legacies

ww.indianbank.in

CIN: L01409WB1986PLC041169

Regd. Office: 32 J.L.Nehru Road, Om Tower, 3rd Floor,
Room No. 304, Kolkata-700 071, West Bengal, India
Phone: +91-33-35173005, 3507 2679

Website: www.kicmetaliks.com; E-mail: info@kicmetaliks.com

NOTICE OF 37[™] ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

KIC METALIKS LIMITED

NOTICE is hereby given that the **37th Annual General Meeting 'AGM'** of the members of the Company will be held through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Medium (OAVM), without the physical presence of the members at a common venue, on Wednesday, August 14, 2024 a 10:30 AM (IST) in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 'Act' and the Rules made there under and the SEB (Listing Obligations and disclosure requirement regulations) "Listing Regulations" read with General Circular No. 09/2023 dated Septembe 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circula No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the Ordinary and Special Businesses as mentioned in the Notice of the AGM dated May 24, 2024, convening the AGM.

In compliance with the above Circular, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for financial year 2023-24 has been sent to all the members on Tuesday, 23 July 2024 whose email addresses are registered with the Company/the Depository Participants 'DPs' /the Registrar and Share Transfer Agent 'RTA', as the case may be. The Notice of 37th AGM and Annual Report for financial year 2023-24 is available on the website of the Company at **www.kicmetaliks.com** and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Book Closure

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of Listing Regulations, the Register of members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 08, 2024 to Wednesday, August 14, 2024 (both days inclusive) for the purpose of

E-voting Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting 'SS-2', the Company is providing e-voting facility to its members to cast their vote using an electronic voting system 'remote e voting' in respect of all businesses to be transacted at the ensuing AGM through National Securities Depository Limited 'NSDL' on all resolutions set forth in the Notice. Further, members are requested to take note of the

- a. The date of completion of electronic dispatch of the aforesaid Notice of the AGM and Annual Report for financial year 2023-24 is **Tuesday, July** 23 2024
- The remote e-voting period commences on Saturday, August 10, 2024 at 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, August 13, 2024 at 5:00 p.m. (IST) Thereafter, the remote e-voting module shall be disabled by NSDL

Any person who acquires shares of the Company and becomes a member post-dispatch of the notice and holds shares as on **cutoff date**

i.e. Wednesday, August 07, 2024 may obtain login ID and password by sending a request at **evoting@nsdl.co.in**, However, if a person is already registered with NSDL for e-voting then the exiting user Id and password can be used. Members holding shares in dematerialized mode are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their relevan

depositories through the DPs. Members holding shares in physica

- mode are requested to furnish their email addresses and mobile numbers to the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. S K. Infosolutions Pvt. Ltd. at skcdilip@gmail.com. The shareholders are requested to note that as per the provisions of the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD-1/P/CIR/2023/37 dated 16th March 2023 (subsumed as a part of SEBI Master Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD-1/P/CIR/2023/37 dated 7th May, 2024
- it is mandatory for all the shareholders holding shares in physical form to furnish PAN, Choice of Nomination, Contact Details (Postal Addres with PIN and Mobile No.), Bank A/c details and specimen signature fo their corresponding folio numbers. The shareholders may registered/update the said details in prescribed form ISR-1 and other relevant forms with the Company's Registrar and
- Share Transfer Agent M/s. S. K.Infosolutions Pvt.Ltd. Further, the shareholders can also access the relevant forms on the Company' In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available
- on the website www.evoting.nsdl.com under the 'Downloads Section or you can contact on 022 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com who will address the grievances related to electronic voting. The members can also write to the Company Secretary at companysecretary@kicmetaliks.com o submit their queries at the Registered Office of the Company. The Scrutinizer shall after the conclusion of voting at the meeting shall
- submit, not later than three days of the conclusion of the Meeting, consolidated scrutinizer's report of the total votes cast in favor of against, if any, to the Chairman or a person authorized by him in writing who shall countersign the same and declare the result of the voting forthwith. The results declared along with the report of the Scrutinize shall be placed on the website of the Company, www.kicmetaliks.com and on the website of NSDL; www.evoting.nsdl.com immediately after the declaration of the results by the Chairman or a person authorized by him in writing and will also be communicated to BSE Limited.

.Ms.Neha Yaday, Practising Company Secretary (Membership No 36913) has been appointed as Scrutinizer for the e-voting process

> Ruchika Fogla Company Secretary

For KIC Metaliks Limited

ASI INDUSTRIES LIMITED

CIN: L14101MH1945PLC256122

Regd. Office: Marathon Innova, A- Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai- 400013, Tel :022-40896100, Fax: 022-40896199 Website: www.asigroup.co.in. Email: investors@asigroup.co.ir

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

				(1	ks in Lakns)
			Quarter Ende	ed	Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Income from operations (net)	3440.10	4552.20	3555.23	14469.23
2	Profit /(Loss) before tax	552.59	1665.12	550.32	3484.66
3	Profit/ (Loss) after tax	388.00	1246.62	423.10	2511.06
4	Total Comprehensive income for the period [Comprising profit of the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	376.57	462.56	394.09	1689.74
5	Paid-up equity share capital of Re. 1/- each	900.75	900.75	900.75	900.75
6	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-		22954.87
7	Earnings Per Share of Re. 1/- each (not annualised)				
	(a) Basic	0.43	1.38	0.47	2.79
	(b) Diluted	0.43	1.38	0.47	2.79

Cost of Tender Document

Rs.1.180/-

Completion

Period

3 Months

spencers

(₹ in lakhs, except as otherwise stated)

ended

31.03.2024

(Audited)

(4)

(26,650.55)

(26,650.55)

(26,615.10)

(26,536.96)

4,506.60

(29.53)

(29.57)

(46,090.43)

58,211.84 2,37,062.71

Quarter

ended

30.06.2023

(Unaudited)

(6,422.49)

(6,422.49)

(6,413.63)

(6,464.07)

4,506.60

(7.12)*

 $(7.13)^{3}$

(₹ in lakhs, except as otherwise stated)

Quarter Quarter

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LIMITED

Item rate F-tenders are invited from reputed agencies for the

EMD

Rs.1.00.000/

nterested firms may register themselves on the online E-Tendering

portal https://etenders.kerala.gov.in and then download the Tende

Supply of Baggage Tubs at Cochin International Airport.

CIAL/COMMN/BHS_02/01
TENDER NOTICE

Rs.52.50

For more details, visit our website: www.cial.aero

Name of Work

Supply of Baggag

Tubs at Cochi

ernational Airport.

documents from 24/07/2024.

Spencer's Retail Limited

CIN: L74999WB2017PLC219355 Registered office: Duncan House, 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700001

Website: www.spencersretail.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Quarter

ended

30.06.2024

(Unaudited)

(1)

57,649.54

(4,349.46)

(4,349.46)

(4.343.21)

(4,323.96)

4,506.60

(4.82)*

(4.83)*

Quarter

ended

31.03.2024

(Audited)

(2)

55,114.96

(8,077.95)

(8,077.95)

(8,069.09)

(7,839.62)

4,506.60

 $(8.95)^*$

 $(8.96)^*$

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website of BSE a www.bseindia.com and on Company's website at www.asigroup.co.in.

By order of the Board Deepak Jatia Chairman & Managing Director (DIN: 01068689)

Place : Mumbai Date: 23RD July 2024

emami paper mills limited

* Registered Office: 687, Anandapur, 1st Floor, E. M. Bypass, Kolkata - 700 107. Phone: +91 33 66136264. CIN: L21019WB1981PLC034161

NOTICE TO SHAREHOLDERS 42nd Annual General Meeting and Remote E-voting/E-voting Information

Notice is hereby given that the Forty-second Annual General Meeting ("AGM/42nd AGM") of the Shareholders of Emami Paper Mills Limited ("the Company") will be held on Wednesday, 28th August 2024 at 11.30 A.M through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 02/2022, 10/2022 and 9/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25,2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("Collectively referred to as MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12,2020; SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12,2020; April 10, 2022 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 2021; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/HO/ CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("collectively referred to as SEBI Circulars"), to transac the businesses as set out in the Notice convening the 42nd AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the year 2023-24 including the Financial Statements for the year ended 31st March 2024 ("Annual Report") will be sent only by email to all those Shareholders, whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer Agents ("RTAT") as on Friday,19th July,2024 in accordance with the MCA and the SEBI Circulars. Shareholders can join and participate in the AGM through the VC/OAVM facility only. Attendance of the Shareholders attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at www.emamipaper.com, the website of Central Depository Services (India) Ltd ("CDSL"), the agency appointed for conducting the e-voting at www.evotingindia.com and the same will also be available on the websites of the Stock Exchanges on which the securities of the Company are listed i.e., at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

The detailed instructions for joining the AGM through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting and casting votes through the e-voting system during the Annual General Meeting are provided in the Notice of AGM. Shareholders are requested to go through carefully, particularly the instructions given therein for attending the AGM and matters associated therewith.

Shareholders who have not registered their email ids and/or have not updated their bank accounts may refer below manner for registering their email ids and bank account:

a. FOR MEMBERS HOLDING PHYSICAL SHARES: Members may register/update their details by submitting Form ISR-1 duly filled and signed with supporting documents with the M/s Maheshwari Datamatics Pvt. Ltd., Registrar and Transfer Agents ("RTA") of the Company. The forms for updation of the same are available on the website of the Company at www.emamipaper.com and on the website of the RTA at www.mdpl.in

SEBI has mandated that with effect from 1st April,2024, dividends to shareholders holding shares in the physical mode shall be paid by the Company only through electronic mode. Such payment of dividend in respect of such folios will be made only upon furnishing the PAN, choice of nomination, contact details including mobile number, bank account details and specimen signature for their corresponding physical folios with the Company or RTA

FOR MEMBERS HOLDING SHARES IN DEMAT MODE: Members may register/ update the detail in their Demat account as per the process advised by the Depository Participant.

Members are encouraged to register their Bank details with the Company's RTA /the respective Depository Participant to receive the Dividends when declared by the Company directly into their Bank account through RBI approved electronic mode(s). Detailed information on the same is provided in the Notice of the 42nd AGM.

The Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, 22nd August, 2024 to Wednesday, 28th August, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM and dividend, if approved at the Meeting

Tax on Dividend Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members, w.e.f. 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividends paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirement, Members are requested to complete/update their Residential status, PAN, category with their DPs if they hold shares in dema requirement, Members are requested to complete update their nesidential status, ray, category with the ITS in their bris in the prior of a reason and the prior of the prior o

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with MCA Circulars and SEBI Circulars

> For Emami Paper Mills Limited Debendra Banthiya Company Secretary FCS-7790



Particulars	ended 30.06.2024 (Unaudited)	ended 31.03.2024 (Audited)	ended 30.06.2023 (Unaudited)	ended 31.03.2024 (Audited)
	(1)	(2)	(3)	(4)
Total income (including other income)	47,904.98	47,997.43	50,946.53	2,06,777.32
Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	(4,810.52)	(6,253.00)	(5,171.08)	(21,182.09)
Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(4,810.52)	(6,253.00)	(5,171.08)	(21,182.09)
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(4,810.52)	(6,253.00)	(5,171.08)	(21,182.09)
Total comprehensive loss for the period	(4,790.52)	(6,023.62)	(5,221.08)	(21,102.71)
2. The above is an extract of the detail	led format of	financial res	ults for the q	uarter ended

Quarter

June 30, 2024 filed with stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.spencersretail.com).

By Order of the Board CEO and Managing Director

Place : Kolkata Date: July 22, 2024 DIN: 09547776

UNITED SPIRITS LIMITED

Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001. Tel: +91 80 2221 0705; Fax: +91 80 3985 6862

Email: contactus.India@diageo.com Website: www.diageoindia.com Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

DIAGEO

India

Date : July 23, 2024 Place : Kolkata

Extract of standalone and consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024

(Rs. in Crores except for earnings per share data)

						rts. III Grores except for	carriings per snare data)		
			Standalone			Consolidated			
SI.	Particulars	Quarter ended June 30, 2024	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2024	Quarter ended June 30, 2024	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2024		
No.		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited		
1.	Revenue from operations	5,829	5,313	25,389	6,238	5,808	26,018		
2.	Net Profit for the period (before exceptional items and tax)	403	337	1,703	653	656	1,874		
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	403	320	1,686	653	639	1,857		
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	299	238	1,312	485	477	1,408		
5.	Total Comprehensive Income for the period	299	238	1,310	484	476	1,405		
6.	Equity Share Capital	145	145	145	145	145	145		
7.	Other equity			6,818			6,976		
8.	Earning/ (loss) Per Share (of Rs. 2/- each) [Refer note (b) below] Basic and Diluted (in Rs.)	4.11	3.27	18.04	6.83	6.71	19.83		

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at
- b) In calculating the weighted outstanding equity shares during all the periods presented under Consolidated Statement of results, Company has reduced its own shares held by USL Benefit Trust (of which the

For and on behalf of the Board of Directors

Hina Nagarajan **Managing Director and Chief Executive Officer**

Company is the sole beneficiary).

Place: London Date : July 23, 2024

अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले

आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने

महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा.

विकास कामाच्या नावाखाली दिल्लीच्या चकरा मारणाऱ्या

एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी निधीबाबत चर्चा केल्या की तिथे जाऊन

राजकीय फायद्याची गणितं मांडली असा प्रश्न या

अर्थसंकल्पामुळे पडतो. त्यामुळे महायुती सरकार

महाराष्ट्राचा स्वाभिमान कितीवेळा तुडविणार याचा जाब

बेरोजगार तरूणांसाठी पहली नोकरी पक्की ही योजना

आणली होती. या योजनेनुसार इंटर्निशप देण्याचं आश्वासन

आम्ही दिले होते. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हीच घोषणा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात

धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प : नाना पटोले

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही, महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतुद नाही, एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघ. छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी केंद्रात काही पत नाही हे स्पष्ट झाले आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, मूळरित्या श्री. अनंत सो-

भालेकर हे जुनी रचना क्र. सेक्टर ए-११७, न्यु महाकाली नगर मार्वे क्रॉस रोड, टाटा पावर हाउसच्या मागे, मालाड (पश्चिम)

मान क्रमस राइ, ट्राटा पानर हाउसच्या माग, मालाइ (पाध्या), मुंबई ४०० ०५५ थेबील मालमाने मालक होते व न्यानंत उपस्थार्य अवास करार अंतर्गत मे. प्रेस इस्टेट डेव्हलोपमेंट कॉपीराज व सोसायर्ट मालक्यों महाकाली नगर एसआए सीपव्यास लि., आवंट-फर्टट क्र. २०६, २ ला मदला, विकर्ती क्र. ५, प्रश्ते क्र. १८४१, मालक्यों महाकाली नगर एसआएए सीपव्यास लि., मार्चे क्रसि रोड,

मालक्षणा महाकाला नगर एकआरा, साएक्षण्य । तत्, माय क्रास्त राह, टाट्टा पावस हाइक्क्या मांगे, माला हं, भू मुंबई १०० ०१५ ही मालक्षता सदर श्री. अनंत सोन् भालेकर यांना केली आहे व त्यांचा मृत्यू दि, ०१,०५,२००६ रोजी झाला होता त्यांच्या मागे त्यांचे कावदेशीर वारस अर्थात श्रीम. पार्वली सोनू भालेकर हे केवळ त्यांचे कावदेशीर वारस आहेत व त्यांचा मृत्यू त्यांच्या आभी दि, ०५,०८,१९७२ रोजी झाला होता. दिवंगत श्री. अनंत सोनू भालेकर वांच्या मृत्यूनंतर त्यांची आई सीम, पार्वली सीम, भालेकर हे सदर प्लांच्या मृत्यूनंतर त्यांची आई

श्रीम. पार्वती सोन् भालेकर हे सदर फ्लॅटचे केवळ मालक बनले व त्यांच

कोणाही व्यक्तीस कोणतेही दावे व कोणतेही हक्क असल्यास मालकीहर

ाहाण, देणगी, धारणाधिकार, प्रभार, वारसा आदी काही असल्यास स फ्लॅटमधील अधोहस्ताक्षरित यांना लेखी स्वरूपात संबंधित दस्तावे राराटाचारा अभावस्थातारा चांगा राज्या स्वस्थात संचारा पूर्व गंड्यासह त्यांचे दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेगासून ०७ दिवर अत सूचित करावे अन्यथा दावे वा दावे काही असल्यास सदर ब्ह हाही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

कार्यालय : एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. कोर्ट अंधेर

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशीत श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्रा यांच्या वतीने देण्या येते की, ते दिवंगत श्री. शेषनारायण रघुवीर प्रसा मिश्रा यांचे कायदेशीर वारस आहेत व ते दकान क्र. ३ तळ मजला, ताज महल अपार्टमेंट को-ऑप. हा. सो लि., नवघर फाटक रोड, भाईंदर (पूर्व), तालूका जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक होते मे. शेख कन्स्ट्रक्शन कं. यांनी वरील सदर दुकान श्री. रामकरन रामजास चौंधरी यांना विक्री करा २४.०९.१९७७ अंतर्गत श्री. रामकरन रामजास चौंधरी यांनी वरील सदर दुकान श्री. शेषनारायण रघुबीर प्रसाद मिश्रा यांना विक्री केला व

विक्री करार दि. १०.०२.१९८५ अंतर्गत केले श्री. शेषनारायण रघुबीर प्रसाद मिश्रा यांचा मृत्यू दि. ०८.०९.२००९ रोजी भाईंदर (पूर्व) येथे झाला होता व त्यांचा मुलगा श्री. राकेश शेषनारायण मिश्रा यांच मृत्य दि. ०६.११.२०२२ रोजी झाला होता. वरील सद

मृत्यूनंतर त्यांच्या १. श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्रा (पत्नी) श्री. राजीव शेषनारायण मिश्रा (मुलगा ३. श्रीम. नीलम तिवारी (मुलगी) ४. श्रीम. छाया ब्रजेश मिश्रा (मुलगी) ५. श्री. आशिष शेषनारायण मिश्रा

. श्रीम. आशा राकेश मिश्रा (सून)

१३.०६.२०२४ श्री. राजीव शेषनारायण मिश्रा २. श्रीम. नीलम तिवारी

ब्रजलेश

मिश्र

दिनांक : २३/०७/२०२४

तारखेनुसार

28.82.808/-

दि. १४.०३.२०२३

अनुसार

राखीव मूल्य,

इसारा रक्कम ठेव,

अतिविस्तार मुल्य रु.

रु. १७,१०,०००/-

₹. १,७१,०००/-

₹. १७,१००/-

लिलावाची

तारीख व वेळ

09.06.202

०१.३० वा

स्थळ : मुंबई

श्री. अमित राकेश मिश्रा (नातू) ८. श्री. सुमीत राकेश

मिश्रा (नातू) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. रिलीज

छाया

४. श्री. आशिष शेषनारायण मिश्रा ५. श्रीम. आशा राकेश मिश्रा ६. श्री. अमित राकेश मिश्रा ७. श्री. सुमीत राकेश

मिश्रा यांनी त्यांचे शेअर, हक, अधिकार व हितसंबंध

सदर दकानामधील श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्र यांना नावे रिलीज्ड केले व ते दकान जागेचे एकमेव

मालक आहेत. त्यानंतर, ते सोसायटीचे सभासदत्वाकरिता

अर्ज करत आहेत व सदर दुकान त्यांच्या नावे हस्तांतरण

करत आहेत. जर कोणाही व्यक्तीस माझे अशील यांच्य

संबंधात कोणतेही आक्षेप असल्यास वरील सदर दकान व

संबंधित कायदेशीर वारस व वरील मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे, आक्षेप असल्यास तसेच विक्री

हस्तांतरण, वारसाहक्क, गहाण, भाडेकरार, अधिकार

हितसंबंध आदी काही असल्यास त्यांनी सदर व्यक्तीचे

त्यांचे/तिचे दावे वा आक्षेप काही असल्यास संबंधित

दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरि

यांना सदर जाहिरात/ सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ११

दिवसांच्या आत सूचित करावे. १४ दिवसांनंतर कोणतेर्ह

दावे गहित धरले जाणार नाहीत व श्रीम. धनरार्ज

शेषनारायण मिश्रा यांच्या नावे दुकान जागेचे एकमेव

मालक आहेत व सदर दुकान जागा स्पष्ट व पारदर्शक

कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१ २०९

आर. एल. मिश्रा वकील, उच न्यायालय, मुंबई

कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड

सीआयएन : U65990DL2017PLC322041

राखीव मूल्य, इसारा रक्कम ठेव (इरठे) व इरठेची अंतिम तारीख खालील निर्देशित अनुसार आहे

स्थावर

मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. ०२, मोजमापित ४१८ चौ. फूट बिल्ल

श्री पुनम को-ऑप. हा. सो. लि., सर्व्हें क्र. ५७,

हिस्सा क्र. ११, काटेमणिवली गाव, कल्याण

पूर्व, ठाणे ४२१ ३०६ येथील सर्व हक यांच्यासह

(मर्यादित नसलेले वापरातील हक व कार पार्किंग

जागा, समान क्षेत्र, सुविधा, उपक्रम, विकास हक आदी (लागू असल्यास) व सर्व फर्निचर,

फिक्सचर, फिटींग व संलग्न काही गोष्टी.

अप (क्षेत्रफळ) तळ मजला,

CAPITAL INDIA नोंदणीकृत कार्यालय : ७०१, ७ वा मजला, अगरवाल कॉर्पोरेट टॉवर, प्लॉट क्र. २३, डिस्ट्रीक्ट सेंटर, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली ११० ००८

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अनुच्छेदच्या तरतूदी अंतर्गत स्थावर मालमत्तेकरिता विक्रीची लिलाव विक्री सूचना सूचना याद्वारे आम जनतेस व कर्जदार व हमीदार यांना देण्यात येते की, खालील निर्देशित स्थावर मालमत्ता कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड/ प्रतिभूत धनको यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे रक्कमेच्या वसुलीकरिता सदर स्थावर मालमत्तेचे **जशी आहे जेथे आहे, ज़र्शी आहे जी आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर** खालील निर्देशित तारीख व वेळेस विक्री करण्यात येत आहे व खालील निर्देशित थिक रक्कमेची वसुली करण्याकरिता व खालौल निर्देशित कर्जदार व हमीदार यांच्याकडून प्रतिभूत धनको म्हणून त्यावरील व्याज व अन्य खर्च यांच्यासह प्रदान

पद्धतीने असल्याचे मानले जाईल. दि. २४.०७.२०२४

यांच्या

श्रीम.

दि. २४.०७.२०२४

अंधेरी (पू), मुंबई ६९.

पंकजकुमार बी. पां

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की. देशातील बहसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबन आहे परंतु अर्थसंकल्पाने शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर अवलंबन असलेल्या बहसंख्य जनतेची घोर निराशा केली आहे. शेतमालाच्या हमी भावाचा मोठा प्रश्न आहे त्याला कायदेशीर हमी देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात योजना नाही. शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी संपवणे दर दूरच तो कमी ही केलेला नाही. कृषी क्षेत्रासाठी काही कोटींचे आकडे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

बेरोजगारी संपवण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देणे अपेक्षित असताना त्यावर ठोस धोरण नाही. पाच वर्षांत एक कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी आणि महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या न्याय पत्राची ही नक्कल आहे पण

काँग्रेस सत्तेत आले असते तर डिप्लोमाधारक आणि पदवीधरांना पहिली नोकरी पक्की करून अप्रेंटिस शिपच्या माध्यमातुन प्रतिमहिना ८५०० रुपये देणार होते आणि केंद्र सरकारच्या विविध विभागातील रिक्त ३० लाख पदे भरणार होते. अर्थसंकल्पात ही ३० लाख रिक्त पदे भरून नवीन पदे निर्माण करण्याचा उल्लेख दिसत नाही.

आयकरामध्ये थोडा बदल केला असला तरी त्याने मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला फारसा लाभ होणार नाही, गेल्या १० वर्षात आरोग्य उपचार व शिक्षण प्रचंड महागले आहे, ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले

क्षेत्रांसाठी काही ठोस घोषणा होतील अशी अपेक्षा होती व जनतेच्या पदरी निराशाच पडली. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर शेअर बाजारही कोसळला आहे यावरून उद्योग क्षेत्राचीही अर्थसंकल्पाने घोर निराशा केली हे स्पष्ट झाले आहे. एनडीए सरकारचा आजचा अर्थसंकल्प सर्वाथाने निराशादायक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महापारेषणच्या संचालकपदी (वित्त) तृप्ती मुधोळकर यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) संचालक (वित्त) पदाचा कार्यभार श्रीमती तुप्ती नितीन मुधोळकर यांनी शुक्रवारी (दि.१९) घेतला. संचालक (वित्त) या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महापारेषणच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी

महानिर्मिती कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणन मख्यालय, मंबई येथे काम पाहिले होते. चार्टर्ड अकाऊंटंट पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ऑगस्ट १९९६ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत

मंडळात ४०० के. व्ही. विभागीय कार्यालय नागपूर येथे व्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणून रुज् झाल्या. त्यानंतर महानिर्मितीच्या स्थापत्य विभाग खापरखेडा, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, अंतर्गत लेखा विभाग नागपूर, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, बांधकाम विभाग कोराडी आणि मुख्यालय

मुंबई इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. व्यवस्थापक (वित्त व लेखा) ते मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अशा विविध महत्वपूर्ण पदांवर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता

त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्त्वांच्या

सोयाबिन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपुन राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय

एएसआय

एएसआय इंडस्टिज लिमिटेड

केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात केंद्र

सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना

महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे

असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर

महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून

भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची

उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद

केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा,

सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टिका केली आहे.

सीआयएन : L14101MH1945PLC256122 लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. **दूर.** ०२२-४०८९६१०० **फॅक्स :** ०२२-४०८९६१९९

जनताच विचारेल.

वेबसाइट : www.asigroup.co.in ईमेल : investors@asigroup.co.in

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात)

मंडळाच्या आदेशान्वरे

			तिमाही अखोर		वर्ष अखोर
अनु. क्र.	विवरण	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
A.,		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३४४.१०	४५५२.२०	३५५५.२३	१४४६९.२३
٦.	कर पूर्व नफा/(तोटा)	५५२.५९	१६६५.१२	५५०.३२	३४८४.६६
э.	कर पश्चात नफा/(तोटा)	30.00	१२४६.६२	४२३.१०	२५११.०६
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	३७६.५७	४६२.५६	३९४.०९	१६८९.७४
ч.	प्रदानित भाग भांडवल रु. १/- प्रत्येकी	९००.७५	९००.७५	९००.७५	९००.७५
ξ.	अन्य इक्रिटी (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-		२२९५४.८७
७ .	उत्पन्न प्रति शेअर रु. १/- प्रत्येकी (वार्षिकरित्या नाही)				
	ए. मूळ	۶۷.٥	१.३८	০.४৬	२.७९
	बी. सौम्य	۶۷.٥	१.३८	০.४৬	२.७९

ठिकाण : मुंबई

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखाल तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट बीएसई www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.asigroup.co.in वर उपलब्ध आहे.

दीपक जाटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दि. २३ जुलै, २०२४ डीआयएन : ०१०६८६८९

अचल मालमत्तेच्या इ लिलाव विक्रीची जाहीर सूचना

सीआयएन : य६७१००एम एच २००७ पीएलसी १७४७५९

नोंदणीकृत कार्यालय: एडलवाईज हाऊस, १ ला मजला सीएसटी रोडसमोर, कालिना, मुंबई ४०० ०९८

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शनऑफ फिनान्शिअलअसेटस अँड इन्फोर्समेंटऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (सरफेसी कायदा) तसेच त्यासह वाचा सेक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) आर / डब्ल्यु ९(१) च्या अनुसार

खालील प्रमाणे नमद केलेल्या **विविध वित्तीय संस्थानी** (यापढे ज्यांचा एकत्रित उल्लेख असाइनर करण्यात येणार आहे) दिलेल्या वित्तीय सहाय्यता एडलवाईज असे रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना बहाल करण्यात आल्या आहेत जी कंपनी **विविध विश्वस्तांसाठी ट्रस्टी** म्हणून कार्यरत आहे आणि ज्यांचा उल्लेख खालील प्रमाणे नमूट केलेल्या पालिकेत करण्यात आला आहे. सदरील असाइनमेंट च्या अनुसार ईएआरसी हे असाइनरच्या भूमिकेत आहेत बाणि संरक्षित धनको म्हणून त्यांचे अधिकार वापरत आहेत ईएआरसी यांनी संरक्षित धनको म्हणन खालील प्रमाणे नमद केलेल्या अचल मालमत्तांचा ताबा सरफेसी कायदा १३ (४) च्या अनसार घेतला आहे आणि त्या अंतर्गत सचित करतात आम जनता आणि विशेषतः कर्जदार, हमीदार यांना सचित करण्यात येते की खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या अचल मालमत्ता संरक्षित धनको यांच्याकडे तारण ठेवण्या भाल्या आहेत आणि ज्यांचा प्रत्यक्ष ताबा प्राधिकृत अधिकारी (एओ) यांनी घेतला आहे आणि ज्यांची विक्री **"जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे" आणि"जे आ**हे **तसे आहे" तत्वावर** ईएआरसी यांना येणे असलेल्या खालील प्रमाणे नमद केलेल्या रकमेच्या वसलीसाठी तसेच त्यावरील व्याज आणि अन्य आकार, शल्क आणि जी रक्कम कर्जदार आणि हमीदार यांनी जमा केली आहे त्यात वजा करून वसुल करण्यासाठी करण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि ईएमडी रक्कम संबंधित मालमत्तेसाठी खालील प्रमा र्ड लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील

कर्ज खाते क्रमांक / विक्री करणारी आस्थापना	कर्जदार / सह कर्जदार यांचे नाव	विश्वस्तांचे नाव	बँकेचे नाव आणि शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड	येणे रक्कम रुपयात	राखीव किंमत (रु)	ईएमडी (रु)	लिलावाची तारीख आणि वेळ	ताब्याचा प्रकार
००१०२१३४७ (जुना एसेल क्रमांक एलएनएमयुएम ०९५१७- १८०००१४२८)/	१ शत्रूहन एम कुर्ली (अर्जदार) २. प्रीती शत्रूहन कुर्ली (सह कर्जदार) ३ मंगल गिसावान कुर्ली (सह कर्जदार)	ईआरसी ट्रस्टएससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरिमन पॉइँट ०००४०५१२८२६; आयसीआयसी००००४	रु ८,५३,५३१. ३१ दिनांक ०५/०७/२०२४ रोजी	रु १४,३५,००० (रुपये चौदा लाख पस्तीस हजार मात्र)	रू १,४३,५०० /- (रुपये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे मात्र)	२७/०८/२०२४ दुपारी १२. ०० वाजता	प्रत्यक्ष

हिस्सा क्रमांक ०२ हिना पर्व ४०० ६१२ या मालमनेना पूर्ण तो भार

१०२ एमएसएम ००१०२१०७८ (जुना एसेल क्रमांक एलएनएमयुएम ०६७१६- १७००००८४०)/ अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड	१ किशन सिंग गजेंद्र सिंग खारवाड (अर्जदार) २ भेरू सिंग उदय सिंग खारवाड (सह कर्जदार)	ईआरसी ट्रस्ट एससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरिमन पॉइंट ०००४०१२४८२६; आयसीआयसी ०००००४	सत्त्याएशा हजार सातशे शहाऐंशी पैसे नव्वद मात्र) दिनांक २३/०७/२०२४ रोजी	रु ८,६०,००० /- (रुपये आठ लाख साथ हजार मात्र)	/- (*रुपय शहाऐंशी हजार आठशे मात्र)		प्रत्यक्ष	
मालमत्तेचा तपशील : दुकान क्रमांक ०२, क्षेत्र १२६ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र, तळमजला ए विंग, इमारतनामे साई कृपा अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ५२/१ / सी आणि गावठाण ग्रामपंचायत घर क्रमांक ८५७ ए, मौजे शेलु, तालुका कर्जत, जिल्हा रायगड या मालमत्तेचा पूर्ण तो भाग									

	१०२ एमएसएम ००१०२१८०१ (जुना एसेल क्रमांक एलएनटीएचएन १०५१८- १९०००२२१०) / अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड	१. लालदर राम रतन सिंग (अर्जदार) २ पूनम लालेंदर सिंग (सह कर्जदार)	ईआरसी ट्रस्ट एससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरमन पॉईंट ०००४०५५२४८२६; आयसीआयसी ००००४	रु १२,१३,२०८. ६० /- (१,७८,०९४. ५० + १०,३५,११४. ११) दिनांक २३/०७/२०२४	रु १६,१२,८०० /- (रुपये सोळा लाख बारा हजार आठशे मात्र)	(रुपये १,६१,२८० एक लाख एकसष्ठ हजार दोनशे एँशी मात्र)	४. ०० वाजता	प्रत्यक्ष	
ı	मालमत्तेचा तपशील : सदिनका क्रमांक इ - ६०३, क्षेत्र २८८ चौरस फूट, ६ वा मजला, इ विंग प्रकल्प नामे मॉर्निंगस्टार , सिद्धी सिटी, खरवाई गाव, उषा किरण सोसायटी / खरवाई नाक्यासमोर बटलापर पूर्व मंबई ४२१ ५०३ या मालमनेचा पूर्ण तो भाग									II

खरवाई नाक्यासमीर, बदलापूर, पूर्व, मुंबई ४२१ ५०३ या मालमत्तेचा पूर्ण तो

		दर्भातील महत्वाची माहिती
१	सर्व ते धनाकर्ष (डीडी)वरील प्रमाणे नमूद केलेल्या ट्रस्टच्या नावे मुंबई येथे :	अदा होणे आवश्यक आहे
२	ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या तारखेच्या पूर्वी एक दिवस
3	बोली सादर करण्याचे ठिकाण	१ ला मजला, एदलवाईज हाऊस, सीएसटी रोड समोर, कलिना, मुंबई ४०० ०९८
8	इ लिलावाचे ठिकाण	(लिलावाचे संकेतस्थळ) : इ लिलाव (https://auction.edelweissarc.in)
ξ	संपर्क तपशील	टोल फ्री क्रमांक : १८०० २६६ ६५४०
Ø	मालमत्तेच्या पाहणीची तारीख आणि वेळ	पूर्व परवानगीच्या अनुसार
लिल	।।वाच्या अटी आणि शर्ती : लिलाव प्रक्रियेच्या सविस्तर अटी आणि शर्ती जाणून	घेण्यासाठी कृपया संरक्षित धनको (ईएआरसी) यांचे संकेतस्थळ (https://auction
ede	lweissarc.in) येथे देण्यात आलेली लिंक पाहावी.	

एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्या करिता

Edelweiss

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेड सीआयएन : L65920MH1994PLC081333

७, किताब महल, १९२, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

ईमेल : glance@glancefin.com वेबसाइट : www.glancefinance.in दूर. क्र. : ४०१००१९३

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांवर अहवाल

(रु. लाखांत) ईपीएस वगळता

				ातमाहा अखर			
	н. Б.	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	
,	п.		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
5	ξ.	कामकाजातून एकूण महसूल	३५२.०८	933.00	२६८.७१	२,३२३.५०	
;	۹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व अतिविशेष बाबी)	१५०.४०	९१.५६	८०.०८	३३२.२९	
	 कर पूर्व कालावधीकिरता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात) 		१५०.४०	९१.५६	८०.०८	३३२.२९	
3	٤.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबी पश्चात)	९१.४०	५६.६५	86.66	१९४.०८	
t	۹.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा /(तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	६६६.७०	(१९.७७)	२४३.३४	१,१२९.१७	
	۹.	इकिटी भाग भांडवल	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	
-	э.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/– प्रत्येकी)					
		मूळ	8.04	२.५१	२.१७	८.६०	
L		सौम्यीकृत	४.०५	२.५१	२.१७	८.६०	
0							

१. वरील वित्तीय अहवाल लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. २२ जलै. २०२४ रोजी सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सुधारित) आयोजित केली आहे.

वरील अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस) नियम, २०१५ (आयएनडी एएस) अनुसार आहे. वरील लेखापरीक्षित वित्तीय अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेज वेबसाइट (यूआरएल :om>) व कपनीची वेबसाइट (यूआरएल <u><ww</u> <u>।ce.111></u>) वर उपलब्ध आहे

२. कंपनीचा वैधानिक लेखापरीक्षित अहवाल मर्यादित अहवाल दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता मर्यादित केला आहे व पात्र मर्यादित अहवाल जारी केला आहे (पष्ट क्र. ५ मर्यादित अहवाल पाहावा). ३. कंपनी कंपनीच्या मुख्य व्यवसायांच्या अनुसार वित्तीय व गुंतवणूक उपक्रम व सर्व अन्य उपक्रम राबविण्याकरिता पायमरीली नियुक्त केली आहे.

पुढे, सर्व उपक्रम ॲक्टच्या अंतर्गत विहित आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेट्स अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १३३ विभिन्नरित्या अहवाल ४. कंपनीने सध्या चालु वित्तीय वर्षाच्या अखोरकरिता निव्वळ उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा जास्त वित्तीय मालमत्तांवर एकुण मालमत्ता व उत्पन्नाच्या ५० टक्के वित्तीय मालमत्तेमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे, कंपनी एनबीएफसी नोदणीकरण धारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे उर्वरित

ताळेबंद तारीखा आहे. कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पक्रियेमध्ये आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुसूची ३ च्या विभाग ३ अनुसार तयार केलेल्या वित्तीय अहवाला अनुसाार व एनबीएफसी परवानाच्या तात्काळ सस्पेशनकरिता अहवालीत आहे. ५. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाहीकरिता आकडेवारी वित्तीय अहवालांचा वरील संपूर्ण निष्कर्ष लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व दि. ३१ डिसेबर, २०२३ रोजी अखोर नऊ महिने अखोरकरिता आयोजित सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

६. ग्रॅच्युटि व लीव्ह एनकॅशमेंटकरिता तरतूद अंदाजित आधारावर केली आहे.

७. मागील कालावधीची आकडेवारी/वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता/ पुन:निर्धारित करण्यात येत आहे.

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेडकरिता

नरेद्र कर्णावत (संचालक)

ठिकाण : मुंबई दिनांक : २२ जुलै, २०२४

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २०३, २ रा मजला, शिवम चेवर्स को-ऑप. सो. लि., एस. व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, सहारा अपार्टमेट जवळ, मुंबई ४०० १०४. कॉर्पोरेट कार्यालय : कार्यालय क्र. ३०६, ३ रा मजला, शिवम हाऊस करम पुरा, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मिलन सिनेमा समोर, नवी दिही, दिही भारत ११० ०१५. सीआयएन : ङ२८९००चक्२००६झङ्ख१५९१७४ स्क्रीप कोड : ५४०६१४ वेबसाइट : www.ggengg.in इंमेल : info@ggelimited.com

दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

				आकडेवारी लाख	ति शेअर डाटा वगळता
			तीन महिने अखे	₹	वर्ष अखेर
अनु.	विवरण	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
殐.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
1	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	7046.43	7709.88	1856.66	21530.43
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	(176.94)	808.98	44.46	1030.88
3	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(176.94)	808.98	44.46	1030.88
4	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(218.03)	547.03	33.88	710.47
5	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (कर पश्चात)	(218.03)	546.61	34.01	710.47
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)				
6	प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य निर्देशित केले आहे)	15844.99	13994.99	3806.79	13994.99
7	अन्य इक्विटी मूल्यांकन राखीव वगळता	6207.55	6443.46	3470.71	6443.46
8	उत्पन्न प्रति इक्विटी शेअर				
	प्रति मूल्य रु. १ प्रत्येकीचे इक्विटी शेअर्स				
	(तीन व नउ महिने अखेर कालावधीकरिता ईपीएस वार्षिकी नाही आहे)				
	मूळ (रु. मध्ये)	(0.01)	0.07	0.01	0.09
	सौम्य (रु. मध्ये)	(0.01)	0.08	0.01	0.10
<u></u>					

१. वरील 🗦 सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत व चालू नियम अनुसार संबंधित नियमांसह कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १३३

२. वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व त्यांची सभा संचालक मंडळाद्वारे कॉर्पोरेट कार्यालय येथे दि. २३ जुलै, २०२४ रोजी आयोजित केली आहे. कंपनीचा वैधानित अहवाल वरील वित्तीय अहवालाच्या लेखापरीक्षित मध्ये तिमाही अखेर दि.३० जून, २०२४ रोजी अखेर सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत मर्यादित अहवाल अनुसार

३. वरील अहवाल स्टॉक एक्सचेंजसह दाखल अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल आहे. अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.ggen.gg.in वर उपलब्ध आहे.

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड करित अतुल शर्मा

(डीआयएन : ०००२७१३०)

दि. २३ जुलै, २०२४ ठिकाण : नवी दिल्ली

इच्छुंक बोलीदारंनी कृपया संपर्क साधावा : **संदिप शिवाजी कांबळे** मो. ९३२२५७२९४९/८६००२०००८८ दि. २४.०७.२०२४

https://www.bankauctions.com पाहावी.

कर्जदार/

सह-कर्जदार,

हमीदार यांचे नार

१. अनिता

मिलींद सरदार,

२. मिलींद सरदार

豖.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड

मालमत्ता पडताळणीची ऑन-साईट तारीख व वेळ : दि. ०७.०८.२०२४ ते ०८.०८.२०२४ रोजी १०.०० ते ५.०० पर्यंत विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तीकरिता कृपया प्रदानित ईलेक्ट्रोनिका फायनान्स लिमिटेड/ प्रतिभूत धनको वेबसाइट

बिल्डींग

अंतर्गत विहित आयएनडी एएस सहवाचन कंपनीचा वित्तीय अहवाल तयार केला आहे.

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०८२९०५८८